

Communication Address:

Solara Active Pharma Sciences Limited
2nd Floor, Admin Block

27, Vandaloor Kelambakkam Road, Keelakottaiyur Village, Melakottaiyur (Post)

Chennai – 600 127, India Tel : +91 44 43446700 Fax : +91 44 47406190

E-mail: investors@solara.co.in

www.solara.co.in

July 23, 2024

The BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: 541540 Scrip Code: SOLARA

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement - Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on July 23, 2024, in the 'Business Standard' and 'Pratahkal' providing extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024.

These are also being made available on the Company's website at https://solara.co.in/investor-relations/newspaper-publications

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Solara Active Pharma Sciences Limited

S. Murali Krishna Company Secretary

Encl.: as above

KERALA WATER AUTHORITY

e-Tender Notice

ender No: RF-F tender SF/PHC/KKD/15/2024-25 AMRUT-1.0- IJCA Assisted Water Supply Project to Kozhikode Corporation and Adjoining Panchayaths- Instrumentation Works & SCADA, Supply of Electromagnetic Flow Meter, Butterfly Valve & Automation- General Civil Work. MD: Rs. 2,00,000/-

ender fee: Rs. 11,025/-

ast Date for submitting Tender: 07.08.2024 04:00:pm
Phone: 0495-2371046 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-243-2024-25

Superintending Engineer PH Circle, Kozhikode

JANA SMALL FINANCE BANK

(A Scheduled Commercial Bank)
CIN No: 1.65923KA2006PLC040028
Regd Office : The Fairway Business Park #10/1, 11/2, 12/2B, Off Domlur,
Dramangala Inner Ring Road, Next to FGI. Challaghatta Bengaluru 56007

	Quarte	(₹ in 00 Previou Year End	
Particulars	30-06-2024 Unaudited	30-06-2023 Audited	31-03-2 Audite
Total Income from Operations	1,35,60,684	1,07,29,902	4,68,40,
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16,01,277	9,03,649	51,43,
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,01,277	9,03,649	51,43,
Net Profit / (Loss) for the year (after tax) (after exceptional and/or Extraordinary items)	17,05,620	9,03,649	66,95,
Paid up Equity Share Capital	10,45,903	6,98,293	10,45,
Reserves (excluding Employees Stock Option Reserve)	-	-	3,46,19,
Networth	3,55,29,156	2,40,63,683	3,39,09,
Paid up Debt Capital / Outstanding Debt	4,62,89,891	6,27,74,600	5,21,14
Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	
Capital Adequacy Ratio (%)	19.29%	18.67%	20.
Debt Equity Ratio	1.24	2.46	
Earnings Per Equity Share (face value of ₹ 10 per share)			
1. Basic (₹)	16.31	16.20	90
2. Diluted (₹)	16.14	14.09	9

- . The above results of the Bank have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 22, 2024. iod/year figures have been regrouped / reclassified, whereve

4. The full format of financial results are available on Bombay Stock Exchange website www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors Bengaluru July 22, 2024 Ajay Kanwal Managing Director & Chief Executive Officer



LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED

CIN: L85110TZ1997PLC007783 Regd.Office: SF No.770/12, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Coimbatore – 641 014

Tel: 91 0422 4229900. Fax: 91 0422 4229933. Web: www.lotuseye.org E-mail: companysecretary@lotuseye.org

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY given that the 27th Annual General Meeting (AGM) of Lotus Hospital and Institute Limited is scheduled to be held on 13th August 2024 through Video Conference VC/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), read with the applicable MCA and SEBI Circulars, without the physical presence of the shareholders at a common venue o transact the businesses as set out in the AGM Notice dated 27.05.2024.

n compliance with the aforementioned circulars issued by MCA and SEBI, the Compan has sent the Notice of 27th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 through lectronic mode to all the members whose email IDs are registered with the RTA of the Company. The Notice convening the AGM and Annual Report for the Financial Year 2023 24 are made available in the website of the Company at https://www.lotuseye.org/aboutus/investors/ the Corporate Announcements section in website of the Stock Exchanges where the shares of the Company is listed BSE Limited at www.bseindia.com and Nationa Stack Exchange of India Limited at www.nseindia.com and at the website of Central Depository Services (India) Limited at http: www.evotingindia.com The Company has completed dispatch of notice of AGM and Annual Report through e-mails on 22.07.2024.

n this regard, the respected Members are requested to take note of the following:

- The Remote e-voting shall commence from 09.08.2024 (9.00 am) and shall remain open till on 12.08.2024 (5.00 pm). Members who have cast their votes during the remote e-voting phase prior to the AGM, can also attend participate in the AGM through VC/OAVM facility but cannot vote again during AGM. The remote e-voting shall not be allowed post 05:00 pm of 12.08.2024.
- Cut-off date for the purpose of e-voting shall be 06.08.2024.
- The books of the company shall remain closed from 07.08.2024 to 13.08.2024 Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cutoff date may cast their vote electronically on each of the items of the business as set forth in the Notice of 27th AGM through the electronic voting system on CDSL ('remote e-Voting') or e-Voting at the AGM. Detailed procedure for remote e-Voting / e-Voting at AGM is provided in the notice of the AGM. For further details in connection with e-Voting members may also visit the website. www.evotingindia.com
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be
- entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e., may obtain the User ID and password by sending a request to the e-mail id of helpdesk evoting@cdslindia.com
- Members who are not barred from e-voting and was unable to cast their votes through remote e-voting, during the e-voting period, will be provided with the electronic voting facility arranged by CDSL to cast their votes while attending AGM through Audio-Visua
- In case of any queries/grievances regarding e-voting, members may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33
- In case, the shareholders Email ID is already registered with the company/ its RTA/ Depositories, login details for e-Voting are being sent on the registered Email ID. However if the member is already registered with CDSI /NSDI for a-Voting then such member can use his/ her existing User ID and password for casting his/ her vote.
- Member are requested to maintain their updated email id registered with the RTA (in case of physical holding) and your Depository Participant (in case of demat) to receiv timely communications

For LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED Place: Coimbatore Date: 23.07.2024 Company Secretary and Compliance Office

APTUS*Aptus Value Housing Finance India Ltd.

CIN: L65922TN2009PLC073881

Registered Office: No. 8B, Doshi Towers, 8th Floor, No: 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai 600 010. Phone No: 044 45650000

Email:cs@aptusindia.com Website: www.aptusindia.com

NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of the members of Aptus Value Housing Finance India Limited ("the Company") will be held on Wednesday, 14th August 2024 at 11:00 A.M. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of the AGM in compliance with the Companies Act, 2013 ("the Act") SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the MCA & SEBI circulars, the notice of the AGM and the Annual Report for the financial year 2023-24 have been sent on July 22, 2024 in electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company $\stackrel{'}{\it l}$ Depository Participants. Accordingly, shareholders who have not yet registered or updated their e-mail address are requested to register their e-mail address with their depository participants. Shareholders may note that the notice of AGM and the Annual Report is also available on the Company's website i.e., www.aptusindia.com, website of Kfin Technologies Limited ("RTA") i.e https://evoting.kfintech.com, and the stock Exchanges viz., BSE limited at www.bseindia.com and Nationa Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration), Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the members are provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited (NSDL) and voting of the members shall be in proportion to the equity shares held by them of the Company as on **Thursday, August 08, 2024** ("Cut-off date"). The Company has appointed Mr. S. Sandeep, Managing Partner of M/s. S. Sandeep & Associates, Practising Company Secretaries (Membership No. 5853 and COP No. 5987) as the scrutinizer to conduct the e-voting process in a fair and transparent manner and the members may kindly note that results of e-voting will be announced within two working days from the conclusion of AGM.

- The remote e-voting period will commence on Saturday, August 10, 2024 at 09:00 A.M. (IST) and will end on Tuesday, August 13, 2024 at 05:00 P.M. (IST). During the period, the members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
- Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolution through remote e-voting, shall be eligible to vote through remote e-voting system during
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Any person who acquires shares of the Company and become a member of the Company after dispatch of the notice and holds shares as on the cut-off date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request to NSDL at evoting@nsdl.com or visit www.evoting.nsdl.com or may contact at 022 - 4886 7000.

For Aptus Value Housing Finance India Limited

Place : Chennai Sanin Panicker Company Secretary & Compliance Officer Date : July 23, 2024



HINDUJA LEYLAND FINANCE

Corporate Identity Number: U65993MH2008PLC384221 Regd. Office: Plot No.C-21, Tower C (1-3 floors), G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Corporate Office: 27A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai, Tamil Nadu - 600032 Tel: (044) 39252525 Website: hindujaleylandfinance.com Email: compliance@hindujaleylandfinance.com Statement of standalone unaudited financial results for the guarter ended 30 June 2024 Rs. In Lakhs

S.		Quarter ended			Year ended		
No.	Particulars	30-Jun-2024 Unaudited	31-Mar-2024 Unaudited	30-Jun-2023 Unaudited	31-Mar-2024 Audited		
1	Total Income from Operations	100,301	100,293	74,073	345,281		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	9,098	15,496	8,301	45,462		
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	9,098	15,496	8,301	45,462		
	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	6,417	11,549	6,202	34,023		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14,635	37,361	4,556	59,046		
6	Paid up Equity Share Capital	53,516	53,516	53,507	53,516		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	533,760	519,084	464,423	519,084		
8	Securities Premium Account	181,384	181,384	181,332	181,384		
9	Net worth	587,276	572,600	517,930	572,600		
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,006,417	2,869,914	2,196,101	2,869,914		
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-		-		
12	Debt Equity Ratio	5.12	5.01	4.24	5.01		
13	Earnings Per Share (face value Rs.10 each) (for continuing and discontinued operations)# - Basic (in Rs.)	1.20	2.16	1.16	6.36		
	- Diluted (in Rs.)	1.20	2.16	1.16	6.36		
	Capital Redemption Reserve	NA NA	NA	NA	NA		
	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA		
	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA		
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA		

earnings per share for the quarters are not annualised

1. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results with notes filed with Stock Exchange under Regulatio 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the BSE website (URL: www.bseindia.com) and on the Company's website (www.hindujaleylandfinance.com).

2. The above standalone financial results of Hinduja Leyland Finance Limited ('the Company') have been reviewed by the Audit Committee at their meeting held on 19 July 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on 21 July 2024 and reviewed by joint statutory auditors, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The standalone financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), the circulars, guidelines and directions issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time ("RBI guidelines" and other accounting principles generally accepted in India.

3. The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial yearended 31 March 2024 and the year to date figures upto the period ended 31 December 2023, which were subjected to limited review. 4.The figures of the previous periods have been regrouped and/or reclassified to conform to the current period's classification. Such regrouping and/or reclassification are not material to the standalone financial results.

5. For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE websi and can be accessed on the (URL:https://www.bseindia.com)

Place: Chennai Date: 21-07-2024

For Hinduja Leyland Finance Limited Sachin Pilla Managing Director and Chief Executive Officer



NATIONAL COMPANY LAW TRIBUNA CHENNAI BENCH, CHENNAI Corporate Bhavan, 3rd Floor, 29 Rajaji Salaj, Chennaj-600001 h-25262791/93 Email: registrar-chn@nclt.gov Case Number: CP(CA) / 27 / CHE / 2024

Section: 73(4) of CA, 2013 In the matter of M/s. A. Aloysius PrathibanPetitione

M/s. Neomax Properties Pvt. Ltd. & 1 otherResponder

WHEREAS, an application had been filed under section 73(4) with the Chennai Bench of Nationa Company Law Tribunal.

Notice is hereby given to you to appear through Video Conference or 21.08.2024 at 10.30 AM in Court Hall I . The link through Video Conference will be available in Cause List itself.

If you fail to do so on the said date or any subsequent date to which the matters may be posted as directed by this bench, the matter will be deal with, heard and decided on merits in your absence without any furthe

You are requested to file the physica copy of the application, within 2 (two) days from the date of receip of this notice, if not already filed failing which, the matter will not be posted for hearing.

Issued under my hand and the seal of this Hon'ble Bench, this or 18.07.2024.

M. NAGARAJAN 9345074163 Deputy Registrar



SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED CIN: 1 24230MH2017PL C291636

Regd. Office: No. 201 Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 703.

Address: 2nd Floor, Admin Block 27, Vandaloor Kelambakkam Road, Keelakottaiyur Village, Chennai 600 127.

CONDENSED STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs. in Crores except per share data)

SI.	Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Financial Year ended
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		UNAUDITED	Refer Note 4	UNAUDITED	AUDITED
	Continuing operations:				
1	Total income	364.05	301.13	354.35	1,294.29
2	Net Profit for the period before tax (before exceptional items)	(13.46)	(44.48)	(29.36)	(298.25)
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	(13.46)	(166.66)	(29.36)	(488.42)
4	Net Profit for the period after tax	(13.46)	(255.45)	(19.11)	(566.96)
5	Other Comprehensive Income for the period	(0.01)	0.30	-	0.49
6	Total Comprehensive Income for the period (4 + 5)	(13.47)	(255.15)	(19.11)	(566.47)
7	Equity Share Capital	40.21	36.00	36.00	36.00
8	Other Equity				897.91
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing operations) -				
	Basic (Rs.)	(3.50)	(66.78)	(5.00)	(148.27)
	Diluted (Rs.)	(3.50)	(66.78)	(5.00)	(148.27)
NI - 4 -					

Notes:

Place : Bengaluru

Date : July 22, 2024

- I The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the NSE Limited
- (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and at the Company's website (www.solara.co.in) 2 The above consolidated financial results of Solara Active Pharma Sciences Limited ("the Parent" or the Company" and its subsidiaries (together referred to as "the group") as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on July 22, 2024. The results for the quarter ended June 30, 2024 has been reviewed by Deloitte Haskins & Sells LLP, the statutory auditors of the Company. The statutory auditors of the Company have expressed an unmodified conclusion in respect of limited review for the quarter ended June 30, 2024.
- "The Parent, vide its letter of offer dated May 09, 2024 offered upto 1,19,98,755 Equity shares of face value of Rs.10/- each at a price of Rs. 375 per Equity share (including Share premium of Rs. 365 per Equity share) for an amount aggregating Rs. 449.95 crores to the existing share holders of the Parent on right basis in the ratio of One Equity share for every three Equity shares held by the Equity shareholders on the record date i.e May 15, 2024. Rights issue has been done in accordance with Section 62(1)(a) of the Companies Act and other applicable laws. The Parent has allotted 1,19,98,755 Nos. of partly paid up equity shares on 19 June, 2024.

Accordingly, the paid-up equity share capital of the Company has increased from Rs. 36,00,52,670 divided into 3,60,05,267 fully paid up Equity Shares of face value of Rs. 10 each to Rs. 40,20,48,313 divided into 3,60,05,267 fully paid up Equity Shares of face value of Rs. 10 each and 1,19,98,755 partly paid up Equity Shares having face value of Rs. 10 each. Pursuant to the Rights issue, earnings per share (EPS) in repect of previous year / periods have beer adjusted as per Indian Accounting Standard 33 ""Earnings per share"", prescribed under Section 133 of the Companies Act, 2013."

Figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31 2024 and year to date figures up to third quarter of the financial year then ended as disclosed in the financial results for the year ended March 31, 2024. For and on behalf of board

Poorvank Purohit - MD & CEO

WENDTWENDT (INDIA) LIMITED

CIN No: L85110KA1980PLC003913

Regd Office: 105, 1st Floor, Cauvery Block, National Games Housing Complex, Koramangala, Bangalore - 560 047.

	Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024								
	(Rs in lakhs, except EPS)								
		Standalone Financial Results				Consolidated Financial Results			
SL No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	1	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Refer Note 2	Unaudited	Audited	Unaudited	Refer Note 2	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,445	6,559	4,648	20,859	4,906	7,007	5,126	22,683
2	Net Profit for the period before tax	998	1,673	1,166	5,233	1,030	1,709	1,215	5,421
3	Net Profit for the period after tax	745	1,309	868	3,950	768	1,338	902	4,095
4	Total Comprehensive Income for the period			1		('	1		ĺ
	(Comprising Profit after tax and Other			i '	!	('	'		
	Comprehensive income after tax)	724	1,303	870	3,868	743	1,187	835	3,940
5	Paid-up equity share capital	200	200	200	200	200	200	200	200
6	Total Reserves	1 !	[]		19,001	('	'		21,011
7	Earnings Per Share (EPS) (for the period - not annualised) (of Rs.10/- each)								
	Basic and Diluted EPS: (₹)	37.23	65.46	43.42	197.49	38.43	66.93	45.13	204.77

Notes: 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com & Company' ebsite www.wendtindia.com.

2) The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financia year ended March 31, 2024 and the published unaudited year to date figures up to the third quarter of the respective financial year which were subjected to review by the statutory auditors.

For and on Behalf of Wendt (India) Limited Executive Director & CEC

Supreme

The Supreme Industries Limited

CIN: L35920MH1942PLC003554

Regd. Office: 612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 40002 Website: www.supreme.co.in | E-mail: investor@supreme.co.in Tel. 91 22 62570000

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th	1 June, 2024
(Regulation 47(1)(h) of the SERI (LODR) Regulations 2015)	Do in Croros

(Hogalation 47 (1)(b) of the OLDI (LODII) Hogalations, 2010)						
		Year ended				
Particulars Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
Total Income	2657.79	3025.98	2382.78	10199.95		
Net Profit before tax	356.94	464.56	283.37	1405.38		
Net Profit after tax	273.37	354.82	215.54	1069.72		
Total Comprehensive income	271.53	349.71	214.79	1062.34		
Earning per Share - Basic & Diluted (Rs.)	21.52	27.93	16.97	84.21		

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites **www.nseindia.com** and **www.bseindia.com** and on the Company's website www.supreme.co.in

2. Kev Standalone Financial Information:

				113. 111 010103
	Quarter ended			Year ended
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	2657.79	3025.99	2382.74	10251.98
Net Profit before tax	319.71	424.22	262.19	1351.83
Net Profit after tax	236.14	314.48	194.36	1016.17
Total Comprehensive income	234.45	309.85	193.65	1009.41
Earning per Share - Basic & Diluted (Rs.)	18.59	24.76	15.30	80.00

3. The above financial results have been reviewed by the Audit Committee before being approved by the Board of Directors at the

For The Supreme Industries Ltd

Rs in Crore

B L Taparia

Chairmar

Place: Mumbai (DIN No. 00112438)

NOTICE OF 103RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OAVM

NOTICE is hereby given that:

Thrissur | July 22, 2024

Dated: 22th July, 2024

- The 103rd Annual General Meeting ("AGM") of CSB Bank Limited (the "Bank") will be held on Friday, August 23, 2024, at 11:00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with Companies Act, 2013 (the "Act") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. tohar 07 2023 and circulars issued by MCA. Government of India and SEBL without the physical presence of members at a common venue, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.
- 2. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24, will be sent to all the members whose e-mail address(es) are registered with the Bank/Depository Participant(s). Members may please note that, the requirement of sending physical copies of the Annual Report and AGM Notice has been dispensed with vide above mentioned MCA and SEBI Circulars. However, the physical copies of the Annual Report for the FY 2023-24, shall be sent to those members, who request the same at secretarial@csb.co.in
- Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
- 1. Members who are holding shares in physical mode and have not registered their e-mail IDs are requested to provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by e-mail to coimbatore@linkintime.co.in and members who are holding shares in demat mode and have not registered their e-mail IDs are requested to provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master list or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) to investors@csb.co.in for obtaining the user ID and password for casting the vote through remote e-voting/e-voting during the AGM. Alternatively, members may send a request to evoting@nsdl.com for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents.
- The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24, will be made available on the Bank's website, at https://www.csb.co.in under 'Investor Relations' section, website of the stock exchanges viz., BSE Limited at https://www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Ltd., at https://www.nseindia.com and on the NSDL website, at www.evoting.nsdl.com
- . Members will have an opportuntly to cast their vote remotely or through the e-voting system during the meeting on the business as may be set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for member's holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Bank. Members are requested to visit www.csb.co.in to obtain such details

PROCEDURE TO UPDATE E-MAIL ADDRESS AND OTHER KYC DETAILS IN FOLIO NO./ DEMAT ACCOUNT

In terms of SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, and Circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023, it shall be mandatory for all holders of physical securities in listed entity to furnish/update PAN, Nomination, Address, Mobile Number, e-mail address, Bank Account mandate and Specimen Signature by submitting prescribed Forms viz., ISR-1, ISR-2, SH-13, etc., as the case may be. The format of said Forms are available on the website of the Bank at www.csb.co.in and on the website of the RTA at www.linkintime.co.in. Hence, we request the members of the Bank, who have not registered their PAN, Nomination, Address, Mobile Number, e-mail Address, Bank Account mandate and Specimen Signature, to update the same in the following manner:

For shares held in physical form:	Submit duly filled Forms viz., ISR-1 (Request for Registering/updating the e-mail ID, PAN, KYC details, Bank mandate etc.,), ISR-2 (confirmation of signature of shareholder by their banker), SH-13 (request for nomination) etc., as the case may be, along with required supporting documents to the Bank's RTA in the following address:
	Link Intime India Pvt. Ltd, Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028. Ph: 0422 – 2314792, 2315792, E-mail: coimbatore@linkintime.co.in
For shares held in electronic form (i.e., Demat):	The details shall be updated with the concerned Depository Participant (DP) where the Demat account is maintained.

For CSB Bank Limited Sd/-Sijo Varghese Company Secretary

Regd. Office: "CSB Bhavan". St. Marv's College Road. Post Box No.502. Thrissur – 680 020. Kerala. India Tel:+91 0487-2333020 | Fax: 0487-2338764 | Website: www.csb.co.in | E-mail: secretarial@csb.co.in Corporate Identity Number: L65191KL1920PLC000175

CSB BANK LIMITED

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात घसरण मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) : २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि

स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी 📕 झाली आहे. अर्थसंकल्पापूर्वी ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. आजच्या कामकाजाअखेर बीएसई सेन्सेक्स १०२.५७ अंकांनी घसरून ८०,५०२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी २१.६५ अंकांनी घसरून २४,५०९.२५ अंकांवर

बंद झाला. व्यवहारात एनटीपीसी २.५८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.३४ टक्के, एचडीएफसी बॅंक २.१५ टक्के, टाटा स्टील १.८७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.८७ टक्के, पॉवर ग्रिड १.७६ टक्के, टाटा मोटर्स १.४२ टक्के, सन

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) : पहिल्या

तिमाहीच्या निकालानंतर, आज विप्रोच्या शेअर्समध्ये

सुमारे ९% घट दिसून येत आहे. सध्या कंपनीचे

शेअर्स ८.४५% च्या घसरणीसह ₹ ५१०.१० च्या

पातळीवर व्यवहार करत आहेत. खरेतर, आर्थिक

वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या

नफ्यात वाढ झाली असली तरी महसुलात घट झाली

आहे. एप्रिल-जून तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफा

वार्षिक ४.६३% ने वाढून रु. ३,००३ कोटी झाला

आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा

२,८७० कोटी रुपये होता. तथापि, विप्रोच्या

महस्लात वार्षिक आधारावर ३.८% ने घट झाली

आहे. Q१FY२५ मध्ये कंपनीचा महसूल २१,९६४

कोटी रुपये होता. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत

महसूल २२,८३१ कोटी रुपये होता. कंपनीने

अधिवेशनाला

"आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे

लागतील", आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वपूर्ण टिप्पणी!

संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास

परवठा विस्कळीत होणे, वस्तूंच्या

किमती वाढणे, महागाईचा ताण

निर्माण होणे किंवा चलन धोरणावर

परिणाम होणे अशा गोष्टी

घडण्याची शक्यता वर्तवण्यात

आली आहे. याचा रिझर्व्ह बँकेच्या

पतधोरणावरही परिणाम दिस्

अहवालामध्ये संभाव्य पडझड

रोखण्यासाठी काय करता येईल

स्थिर राहिली आहे. करोनापूर्वीचा

आर्थिक विकासदर आणि स्थैर्य

अर्थव्यवस्थेला यश आलं आहे.

मात्र, हे यश कायम ठेवायचं

असेल, तर देशांतर्गत पातळीवर

लागतील. जागतिक पातळीवर

गुंतवणूक

पर्यावरणीय बदल अशा महत्त्वाच्या

मुद्द्यांवर वेगवेगळ्या देशांची

सहमती होणं ही एक कठीण बाब

ठरू लागली आहे", असं केंद्राचे

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही.

अनंत नागेश्वरन यांनी या

अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटलं

गुंतवणुकीचा प्रवाह अशाच प्रकारे

कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे

याशिवाय, विदेशी

व्याजदरांमुळे

पुन्हा गाठण्यात

जोरकसपणे प्रयत्न

भूराजकीय

शकतो. दरम्यान,

शनिवारी २० जुलै रोजी निकाल जाहीर केला.

नवी दिल्ली, दि. २२

(वृत्तसंस्था) : संसदेच्या

आजपासून सुरुवात झाली असून

उद्या अर्थात २३ जुलै रोजी केंद्रीय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण पूर्ण

अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

यावर्षी झालेल्या लोकसभा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

फेब्रुवारी महिन्यात अंतरिम

अर्थसंकल्प सादर करण्यात आला

होता. आता सादर होणाऱ्या पूर्ण

पावसाळी

फार्मा १.०१ टक्के, एल अँड टी ०.९० टक्के, मारुती सुझुकी ०.८९ टक्के, इन्फोसिस ०.८७ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर रिलायन्स ३.४६ टक्के, कोटक महिंद्रा बँक ३.३० टक्के, आयटीसी १.७५ टक्के, 634 4 517 2. एसबीआय १.२१ टक्क्यांनी घसरुन बंद

झाले. व्यवहारात ऑटो, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा, कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. ऑईल अँड गॅस, आयटी, ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. व्यवहारात

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १.२४ टक्क्यांनी वधारून ५६,६०४ अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. महसुलात घट झाल्यानंतर विप्रोचे शेअर ९% घसरलेः Q१FY२५ मध्ये कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक ३.८% घट झाली

गेल्या ५ दिवसात विप्रोच्या शेअर्समध्ये ९%

wipro

पेक्षा जास्त घसरण झाली आहे. तथापि, विप्रो

समभागांनी गेल्या एका महिन्यात ३.८१% आणि ६

महिन्यांत ८.३७% सकारात्मक परतावा दिला आहे.

त्याच वेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या

शेअर्समध्ये ६.७३% वाढ झाली आहे. यासह,

कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात २६.०४% वाढ

दूर.क्र.: +९१ २२ २२१९७१०१

वेबसाईट: www.bbtcl.com

ईमेल: writetous@bbtcl.com

फॅक्स: ००९१-२२- २२०७ १६१२ / ६७७२

सीआयएन : एल९९९९एमएच१८६३पीएलसी०००००

व्या एजीएमचे स्थळ महामंडळाचे नोंदणीकत कार्यालय असेल.

सरकार देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा रोजगारावर काय परिणाम होऊ शकतो, याचीही माहिती देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करताना सांगितले की, Ai नोकऱ्यांसाठी मोठे आव्हान

विप्रोचे निव्वळ उत्पन्न Q१FY२५ मध्ये

विप्रो लिमिटेड ही एक आघाडीची तंत्रज्ञान सेवा

३६०४ कोटी रुपये झाले, वार्षिक आधारावर ४.६%

आणि सल्लागार कंपनी आहे. यात २.४५ लाखांहून

अधिक कर्मचारी आहेत आणि ६५ देशांमध्ये त्यांची

उपस्थिती आहे. अझीम प्रेमजी यांना वयाच्या २१

व्या वर्षी १९६६ मध्ये विप्रोचे नियंत्रण विडलांकडून

उत्पादनापासून ते आयटी सेवा, सॉफ्टवेअर

सोल्युशन्स आणि सल्ला सेवा प्रदान करण्यापर्यंत

विविधता आणली. निकाल जाहीर करण्यासोबतच,

विप्रोच्या CHRO ने सांगितले की, कंपनी FY२५

मध्ये १०,००० ते १२M००० फ्रेशर्सची नियुक्ती

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

दि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (कॉर्पोरेशन) च्या सदस्यांची १५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ३:३० वा. (भाप्रवे) व्हिडीओ

कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३, त्याखाली तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता

विनियम २०१५ (सेबी एलओडीआर) सहवाचिता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रका एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. १५

उपरोक्त परिपन्नकांचे पालन करून, कॉर्पोरेशनच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वित्तीय अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि एजीएम ची सूचना दि.२२ जुलै २०२४ रोजी पाठवण्यात आल्ट

आहेत. त्या सर्व सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागीदार/ कॉर्पोरेशन / केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी) कडे नोंदणीकत आहेत. हे कॉर्पोरेशनच्य

www.bbtcl.com वेबसाइटवर नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

सदस्य त्यांच्या रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेशियल्सचा वापर करून आणि कॉर्पोरेशनच्या एजीएमसाठी ईव्हन निवडून एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम द्वारे https:/

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँग

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन, २०१५ चे नियम ४४ नुसार कॉर्पोरेशनला १५९ व्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदान करण्यासाठी सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध

रिमोट ई-मतदान मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९:०० वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल आणि तदनंतर

रिमोट ई-व्होटिंग पध्दत ई-मतदानासाठी अक्षम / अवरोधित केले जाईल. उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे रिमोट ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. सभासदांनी ठरावावर एकदा

एखादी व्यक्ती, ज्याचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा देवीदारांनी बनवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत दिसते. तीर

सभासदांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कॉर्पोरेशनच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती शेअर्स घेते आणि सचन

पाठबल्यानंतर कॉर्पोरेशनची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते

तथापि, जर तो/तिने आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल कडे नोंदणी केली असेल तर तो/ती त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकतो. एजीए

ई-मतदान प्रक्रियेची तपासणी निष्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता कॉर्पोरेशनने श्री. तुषार श्रीधरानी (सदस्यत्व क्र.एफसीएस२६९०) किंवा त्यांच्या अनुपस्थिती सुश्री नंदिनी पारेख

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई

व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० या क्रमांकावर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवा.

व्हीसी/ओएव्हीएम/ई-व्होटिंगद्वारे एजीएम आयोजित करण्यासंबंधी कोणत्याही तक्रारी/प्रश्न असल्यास कृपया कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, चौथा मजला, ए-विंग ट्रेड वर्ल्ड

कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०० ००१३ येथे संपर्क साधा. ईमेल: evoting@nsdl.com किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करा किंवा कॉर्पोरेशनल

येथे सूचना वेण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्वीनुसार आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांनुसार, कॉर्पोरेशनचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरणा पुस्तव

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४ ते शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील, कॉपोरेशनच्या एजीएममध्ये घोषित केल्यास लाभांश मिळण्यास पात्र असलेल्ल

प्रभासदांनी लक्षात घ्या की. कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने १३ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रू.२/- दर्शनी मल्याच्या प्रत्येकी डिकटे

शेअरवर १.२० (६०%) च्या लाभांशाची शिफारस केली आहे. जर आगामी एजीएममध्ये सभासदांद्वारे लाभांशास मंजूरी दिली जात असेल तर लाभांश २२ ऑगस्ट, २०२४ रोजी किंवा त्यानंतर

. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने इलेक्टॉनिक पद्धतीने लाभाश देण्याचे निर्देश दिले आहेत. सदस्यांना विनती आहे की त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील कॉर्परिशन / आरटीए / डिपॉझिटर्र

सभेच्या समाप्रीपासन दोन कामकाजाच्या दिवसानंतर निकाल घोषित केले जातील. कॉर्पोरेशन एकाच वेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि बीएसई लिमिटेडकडे निकाल पाठवेल. जि

कॉर्पोरेशनचे शेअर्स सुचीबद्ध आहेत. तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर: www.bbtcl.com आणि एनएसडीएल च्या वेबसाइट: https://

एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

www.evoting.nsdl.com द्वारे एजीएम ला उपस्थित राह शकतील. एजीएममध्ये सामील होण्याच्या तपशीलवार सचना एजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत.

वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केवळ रिमोट ई-व्होर्टिगच्या सुविधेचा लाभ घेण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास पात्र असेल.

ऱरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे

(सदस्य क्र.एफसीएस ६२४०), कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

सहभागीदाराकडे शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०२४ पूर्वी अपडेट करावेत, जसे की परिस्थिती असेल.

www.evoting.nsdl.com/ वर ताबडतोब टाकले जातील.

दिनांक: २२-०७-२०२४

investorservices@bbtcl.com वर लिहा.

करून देताना आनंद होत आहे. कॉर्पोरेशनने रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी म्हणून एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे.

दि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंद. कार्यालय: ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१, भारत.

त्यांच्या नेतृत्वाखाली, विप्रोने वनस्पती तेलाच्या

आणि तिमाही आधारावर ५.९% वाढ.

होऊ शकतात. आर्थिक सर्वेक्षणानुसार नवीन युगातील तंत्रज्ञान, म्हणजेच Ai मुळे उत्पादकता वाढेल, परंतु काही क्षेत्रांमध्ये रोजगारावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाने सर्व क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. Ai मुळे भविष्यात काम करण्याच्या पद्धती बदलू शकतात. या बदलांपासून भारत दूर राहू शकणार नाही. जसजशी Ai आधारित प्रणाली अधिक स्मार्ट होत जाईल, तसतशी ती लवकर स्वीकारलीही जाईल, असेही या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले म्हणून समोर येत आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात आहे. ChatGPT निर्माता OpenAI, Google, Microsoft आणि जगभरातील आणि प्रत्येक कौशल्य स्तरावर समस्या निर्माण

जाहीर सूचना आम जनतेस सचित करण्यात येते

मी रामांकू लथ किरून्नी शानमुघन फ्लॅट क्र. ए/३०२, न्यू संदर पार्क को-ऑप. ह सो. लि., वीरा देसाई रोड समोर, अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०० ०५३ येथील मालमत्तेचे मुळ कायदेशीर मालक आहेत व मूळ शेअ सधारणा प्रमाणपत्र क्र. १८, एम. आर. क्र. १ संबंधात ५ संपर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी विभिन्न क्र. ८६ ते ९० फ्लॅट क्र. : ए३०२ संबंधा प्रदानित होते ते करार गहाळ/ हरवले आहेत व घ साफ करताना हरवले आहेत. जर कोणाही व्यक्तीर सदर सापडल्यास त्यांनी मला परत करावे. ज कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणतेह आक्षेप/ दावे असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या १ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा मं सोसायटीच्या प्रस्तावित पुन:विकास योजनेमधील नोंदणीकरण व नवीन शेअर प्रमाणपत्र प्राप करण्याची प्रक्रिया करतील.

ठिकाण : मुंबई आर. के. शानमुघन

कंपन्यांचा मोठ्या उद्योगांसाठी कॉर्पोरेट्ससाठी Ai प्रणाली विकसित करण्यावर भर आहे. फोन कॉल, ग्राहक सेवा, कंटेट रायटिंग, ट्रांसलेशन, कोडिंग, प्रोग्रामिंग यांसारख्या कामांना ऑटोमेशनवर टाकण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

आम जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की, मूळरित्य दिवंगत सनंदा आत्माराम स्वानविलक्कर हे बहिबार टक

असून रूम क्र. ३५, १ ला मजला, श्री लक्ष्मानारावण बिल्डींग क्र. २, बी.आय.टी. चाळ, इमामवाडा, चिंचोळी बंदर

मुंबई ४०० ००९ येथील धारक आहेत व नंतर अस्थायी आवा करार दि. २५.१०.२०१६ अंतर्गत मे. एम. के. एन्टरप्रायजेस श्री लक्ष्मीनारायण को-ऑप. हा. सो. लि. यांनी फ्लॅट क्र. १२०५ १२ वा मजला, डी विंग, मोज. ३०० चौ. फूट चटई क्षेत्रफळ धा १९ चा नजला, जा वर्ग, नाजा, ३०० चा. फूट चट्ड क्षत्रमळ चार श्री लक्ष्मीनारायण सीएचएस लि., इमामवाडा रोड, चिंचोली बंदर मुंबई ४०० ००९ मालमत्ता सदर श्रीम. सुनंदा आत्मारा ब्रानविलकर यांना मालकीहक आधारावर आवंटित केला होता ादर शेअर प्रमाणपत्र क्र. ६६ धारक असून शेअर क्र. ३२६ ते ३३ अंतर्गत नोंदणीकत केले होते. सदर श्रीम. सनंदा आत जाराता नादणाऱ्या करते तात स्वर आन. तुन्य जारानात खानबिलकर यांचा मृत्यू दि. २७.०७.२०२० रोजी झाला व त्यां पती श्री. आत्माराम गोविंद खानबिलकर यांच मृत्यू दि. १७.०४.१९९५ रोजी झाला त्यांच्या मा शुभांगी सभाष निवेलकर व श्रीम. ज्योती राम जाध तिनः सुनामा सुनाप निपराकर प श्रामः उपाता सिन जाप विवाहित मुलगी) व श्री. सुधीर आत्माराम खानविलकर (मुलगा १ केवळ कायदेशीर वारस आहेत व त्यांनी सदर फ्लॅटचे १००१ ।अर्स मालक म्हणून ताब्यात घेतले आहेत. रिलीज क दि. १३.०३.२०२३ अंतर्गत नोटरीकृत केलेले दि. १३.०३.२०२ श्री. सधीर आत्माराम खानविलकर यांच्या नावे केले व रिली हणून आहेत व त्यामुळे माझे अशील श्री. सुधीर आत बानविलकर हे सदर फ्लॅटचे वापरकर्ते, हक्कधारक आहेत. कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅटमधील कोणतेही दावेदार, कोणतेही ह

ग शेअर वा मालकीहक, गहाण, देणगी, धारणाधिकार, प्रभ यांना संबंधित दस्तावेज यांच्यासह त्यांचे दावे काही असल्य ऱ्यांनी सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्या आत सूचि करावे अन्यथा दावे वा दावे काही असल्यास सदर व्यक्तीं अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

रत्नाकर टी. मिश्र (वकील उच न्यायालय ्षकाल उच्च स्थार कार्यालय : एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. अंधेरी, अंधेरी (पूर्व), मुंबई ६९.

जाहार नाटास

यादारे नोटीस देण्यात येते की आपने अशिल उषा

आकार रू.16.67 ही विनशेती जिमन मिळकत सातवारा सदरी अतु पित्रु लुझार, हयांचे मालकीची आणि कब्जेवहीवाटीची आहे सदर मिळकती संदर्भात वांधकाम परवानगी मिळणेवावत माई अञ्चल अतु पित्रु लुझार यांनी मेउपसंचालक नगररचना विभाग वसई विरार शहर महानगरपलिका यांचेकडे अर्ज सादर केल आहे. तरी सदर मिळकती संबंधी कोणाचाही कोणताही मालकी हक्क, विकी, कुळरग, कब्जा, वारसा, गहाण, दान, वक्षीस, करार वहीवाट, मार्ग, मृत्यपत्र, कोर्ट, दरवार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंवध हिस्सा, अधिकार, असल्यास त्यांनी त्यावावत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन 14 दिवसांच्या आत मला लेखी पुराव्यासह 109, शुभलक्ष्मी शॉपिंग रेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि.पालघर ४०१२०८ हया पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंवध हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला

जाहीर नोटीस

श्रीमती. शांतीदेवी शीतलाप्रसाद सिंह ह्य सदनिका क्र. ४, तळमजला, अंबिका अपार्टमेंट कॉ. ऑप. हो. सो. लि. विरार (प), ता. वसई, जि.

श्रीमती, शांतीदेवी शीतलाप्रसाद सिंह यांनी सदर सदनिका श्रीमती. संगीता अनिल सिंह ह्यांना दिनांक २२/०६/२०२२ रोजी बक्षीस पत्राद्वारे दिली आहे. सदर बक्षीसपत्र **दुय्यम** निबंधक वसई-२ येथे नोंदणी झाले असून त्यांच दस्त क्र. ६८१६/२०२२ असा आहे कै.श्रीमती. शांतीदेवी शीतलाप्रसाद सिंह यांचे

झाले आहे. व शीतलाप्रसाद बी. सिंह व मृत व्यक्तीचे पति ह्यांचे देखील दिनांक २०/०४/२०१२ रोजी निधन झाले आहे. त्यांच्य पश्चात संगीता अनिल सिंह (मृत व्यक्तीची मुलगी संगीता अनिल सिंह यांनी सोसायटीकडे सद सदनिका व शेअर सर्टिफिकेट नावावर करण्या आवश्यक कागदपत्र सोसायटीकडे सादर केल

केली आहे

PUBLIC NOTICE

PATEL 3)MRS. HAJRA IMTIYAZ

दिनांक २९/०२/२०२४, रोजी मुंबई येथे निधन

मत व्यक्तीचे एकमेव कायदेशीर वारस आहेत आहे. व सोसायटीने सदर फ्लॅट व शेअर सर्टिफिकेट नावावर करण्यास कार्यवाही चाल्

तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा अथव संस्थेचा कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, अधिका वा हितसंबंध असल्यास तश्या व्यक्ती अथवा संस्थे सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासन दिवसाच्या मदतीच्या आत निम्न स्वाक्षरीका यांचेकडे कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्त्याव लेखी कळवावे. अन्यथा तस कोणाचाही, कोणताह हक्क. दावा. अधिकार. वा हितसंबंध नाहीत असल्यास ते सोइन दिले आहेत असे समजून सद फ्लॅटचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

, वर्तक हॉल, पहिला मजला, आगाशी रोड,

जाहार नाटास क्र. २१४/२०२२ श्री अनंत शिवराम राणे विरुध्द अपर

शिवराम राणे यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलि प्राधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांच्य आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपड़ी (सधारणा निर्मलन व पुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम . (२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) भामचे कार्यालयात अपिल क्र. २९४/२०२२ दाखल केलेल आहे. सदर अपिलाच्या अनुषंगाने मा. तक्रार निवारण प्रमिती (मुंबई उपनगरे) यांच न्यायालयासमोर दिनांव २१/०६/२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सनावणी दरम्यान अपिलार्थी यांनी प्रतिवादी यांना नोटीस ु बजावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे अपिलार्थ यांनी प्रतीवादी क्र ३ श्रीम सुनिता कनोजिया यांचा जो पत्त दिला आहे त्या पत्यावर नोटीस प्रतिवादी यांना बजावर्ल होती. परंतु सदर प्रकरणी ते गैरहजर होते. सदर अपिल प्रकरणी अपिलार्थी यांनी मा. तकार निवारण समिती (मंबर्ड उपनगरे) यांचे दालनात दाखल केलेल्या अपिला प्रतीवादी क्र ३ श्रीम सुनिता कनोजिया यांचे म्हणए कण्यासाठी म्हणून दिनांक २६/०७/२०२४ रोजी सका १.०० वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग फोर्ट. मंबर्ड - ४०० ००१ यांचे दालनात सनावणी आयोजित केलेली आहे. सदर प्रकरणी प्रतीवादी क्र 3 श्रीम सनिता कनोजिया यांनी आपलेकडील मळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी सदरची जाहिर . गोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे

सही - (नंदकुमार आर.साळवी) प्रबंधक तक्रार

अरूण बोडके यांनी दिलेल्या कागदपत्रांप्रमाणे त्यांचे पती अरूण पंढरीनाथ बोडके व उषा अरूण बोडके यांचे सामाईक नावे असलेली निर्माण आर्यन या इमारतीमधील सदनिका क. 301, तिसरा मजला, ए विंग, मौजे नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड- 410101 य सदनिकेचे सामाईकपणे मालक होते. (हयापुढे ''सदर सदनिका" असे संबोधण्यात यावे.) अरूण पंढरीनाथ बोडके हे दिनांक 04/12/2014

रोजी मयत झाले असुन त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी उषा अरूण बोडके आणि मुलगा निनाद अरूण बोडके हे कायदेशिर वारस आहेत. सदर सदनिका ही आमचे अशिल व त्यांचा मुलगा हे इच्छुक खरेदीदाराला विक् इच्छित आहेत. वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर अथवा त्यासंबधीत

व्यवहारावर कोणत्याही व्यक्ति, संस्था इ. चा अथवा मयत अरूण पंढरीनाथ बोडके यांच्यातर्फे वारसांचा गहाण, दान, विकी, पोटगी, भाडेपटट्ा अथवा ट्रस्ट व इतर कोणाचाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क अधिकार अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन 15 दिवसांचे आत खालील पत्त्यावर लेखी हरकत कळवावी. अन्यथा सदर मिळकतीच्य व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे समजुन आमचे अशिल व त्यांचा मुलगा सदर मिळकत खरेदी / विक्रीचा व्यवहार पुर्ण करतील, विचार करण्यात येणार नाही.

ॲड. संजय हरिश्चंद्र म्हसे दि. 22/07/2024 पत्ता- बी-301, सायली निर्माण, निर्माण

जेल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिका

पश्चिम उपनगरे, वांद्रे आणि ईतर अपिलार्थी श्री अनंत

गृहित धरुन नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. स्थळ - मुंबई शहर दिनांक - ०९/०७/२०२४

निवारण समिती (मुंबई उपनगरे)

अर्थसंकल्पाकडून देशातील यावर भाष्य केलं आहे. "भारतीय नोकरदार अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी वर्गापासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच अपेक्षा आहे. अनेक घडामोडींमध्येही ती बऱ्याच अंशी

आहेत. या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ या काळात देशाचा

आर्थिक विकासदर ६.५ टक्के ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा आर्थिक अंदाज पाहणी अहवालामध्ये वर्तवण्यात आला

आहे. विशेष म्हणजे २०२३-२४ मध्ये नोंद झालेल्या ८.२ टक्के विकासदरापेक्षा हा अंदाज कमी आहे. त्याशिवाय, गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये विकासदर ७ टक्क्यांच्या वर राहिला असताना

यंदा मात्र तो ७ टक्क्यांच्या खाली राहील, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक

विकासावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय

भूराजकीय घडामोडींचा परिणाम होण्याची दाट शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अशा प्रकारचे वाद किंवा प्रस्तावनेत नमूद केलं आहे. चोराला शोधा, २०० कोटींचे

लागतील, असंही ते म्हणाले आहेत. विकसित देशांमधील संबंधांबाबतच्या आकर्षक गुंतवणूकदार आपल्याकडे राखणं हे महत्त्वाचं ठरेल, असं त्यांनी

मालक व्हा, जबरदस्त ऑफर नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) : क्रिप्टो प्लॅटफॉर्म Wazirx यांच्यात ऑनलाईन मोठी चोरी झाली आहे. या चोरीची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता चोराचा शोध सुरू झाला आहे. आता क्रिप्टो प्लॅटफॉर्म WazirX ने सायबर चोरीमध्ये गमावलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार, जर तुम्ही चोरीला गेलेली मालमत्ता परत आणली तर तुम्ही अब्जाधीशांच्या यादीत तुमचा नंबर लागू शकतो. याबाबत द्विटरवर कंपनीचे सहसंस्थापक यांनी माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या ऑफरबद्दल माहिती देताना, वझीरएक्सचे सह-संस्थापक निश्चल शेट्टी म्हणाले की, आम्ही एक बक्षीस जाहीर केला आहे, ज्याच्या मदतीने चोरी झालेल्या मालमत्तेचा मागोवा घेतला जाऊ शकतो,ते परत मिळव शकतो. कंपनीने यापूर्वी वसुलीसाठी कमी पैसे देऊ केले होते. यापूर्वी कंपनीने सांगितले होते की, चोरी झालेल्या मालमत्तेची माहिती देण्यासाठी १०,००० डॉलरचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय कंपनी वसूल केलेल्या रकमेपैकी ५ टक्के रक्कम व्हाईट हॅट रिवॉर्ड म्हणून देईल. ज्यानंतर इंटरनेटवर लोक कमी रिवॉर्डसाठी कंपनीवर टीका करत होते. त्यानंतर कंपनीने रिवॉर्ड २३ मिलियन डॉलरपर्यंत वाढवले. 'ही घटना फिशिंगमुळे नाही तर अनेक हार्डवेअर वॉलेट मधील आहेत. कस्टडी प्रॉव्हायडर लिमिनलने या घटनेसाठी तडजोड केलेल्या वझीरएक्स मशीनला जबाबदार धरले आहे. ही घटना क्रिप्टो प्लॅटफॉर्म वझीरएक्सवर १८ जुलै रोजी घडली. यामध्ये हॅकर्सनी WazirX

multisig Ethereum वॉलेटमधून २३४

मिलियन चोरले. याप्रकरणी कंपनीने पोलिसांत

तक्रार दाखल केली असून, पुढील कायदेशीर

कारवाईही सुरू आहे.

SOLARA

सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड CIN: L24230MH2017PLC291636

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४ रोजी (नोंद तारीख) समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना, स्रोतावरील कर कपातीच्या अधीन राहून दिला जाईल.

डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांनी ते डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंदणी करण

स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना आरटीए म्हणजेच KFin Technologies Limited कडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते

नोंदणीकृत कार्यालयः २०१, देवव्रत, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई-४००७०३. | कार्यालयः २रा मजला, ॲडमीन ब्लॉक, क्र. २७, वंडालुर केलंबक्कम रोड, कीलाकोटैयुर व्हिलेज, चेन्नई-६००१२७ ३० जुन, २०२४ रोजी तिमाहीकरीता संपलेले अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संकलित विवरण

मागील वर्षातील मागील मागील संपलेली संपलेली संपलेले अ. क्र. तिमाही संबंधीत तिमाही आर्थिक वर्ष तपशील 30.05.2028 38.03.2028 38.03.2028 30.05.2023 अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित टिप ४ पहा चालु असलेले संचालन एकूण उत्पन्न 364.05 301.13 354.35 1,294.29 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (13.46)(44.48)(29.36)(498.25)कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अनन्यसाधारण बाबींनंतर) (166.66) (29.36)(488.42)3 (13.46)कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (13.46)(255.45)(19.11)(566.96)0.49 कालावधीसाठी इतर सर्वसामावेशक उत्पन्न (0.01)0.30 कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (४+५) (13.47)(255.15)(19.11)(566.47)36.00 9 समभाग भांडवल 40.21 36.00 36.00 इतर समभाग 897.91 प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे) (संचालन सुरु ठेवण्याकरिता) (3.50)(66.78)(5.00)(148.27)मूलभूत (रु.)

सौम्यिकृत (रु.)

ठिकाण : बंगळरू

दिनांक : २२ जुलै, २०२४

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड ऑदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसमध्ये सादर केलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षाच तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट्स एनएसई लिमिटेड (www.nseindia.com) आणि बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट (www.solara.co.in) वर उपलब्ध आहे. वरील सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड ("पालक" किंवा "दि कंपनी") आणि त्यांच्या उपकंपन्या (एकत्रितपणे "दि ग्रूप" म्हणून संदर्भित) च्या एकत्रित वित्तिय निष्कर्षांचे लेखापरीक्षण

(3.50)

(66.78)

(5.00)

- समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २९ मे, २०२४ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्य तिमाहीकरिताच्या निष्कर्षांचे पुनरावलोकन हे डीलॉइट हस्किन ॲन्ड सेल्स एलएलपी – कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक यांनी केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी मर्यादित पुनरावलोकनाच्या संदर्भात एक अपरिवर्तित निष्कर्ष व्यक्त केले आहे. पालक, ०९ मे २०२४ च्या ऑफरच्या पत्राद्वारे रु. १०/- पर्यंत दर्शनी मुल्याचे इक्विटी शेअर रु. १,१९,९८,७५५/- कंपनीच्या विद्यमान भागधारकांना रु. ३७५/- प्रति इक्विटी शेअर (प्रति रु. ३६५/
- इक्विटी शेअर्सच्या शेअर प्रीमियमसह) प्रत्येक तीन इक्विटी शेअर्समागे एक इक्विटी शेअरच्या प्रमाणात योग्य आधारावर इक्विटीमध्ये एकण रु. ४४९,९५/ कोटी रक्कम रेकॉर्ड तारखेला म्हणजेच १५ मे २०२४ रोजी शेअरधारक कंपनी कायद्याच्या कलम ६२(१)(अ) आणि इतर लागू कायद्यांनुसार राइट इस्यू तयार करण्यात आला आहे. पालकांनी १९ जून २०२४ रोजी देय असलेल्या १,१९,९८,७५५ तदनुसार, कंपनीचे पेड–अप इक्विटी शेअर भांडवल रु. ३६,००,५२,६७० वरुन ३,६०,०५,२६७ पूर्ण पेड–अप इक्विटी शेअर्सचे प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य रु. ४०,२०,४८,३१३ पर्यंत वाढले

आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे ३,६०,०५,२६७ पूर्ण भरलेले इक्विटी शेअर्स आणि १,१९,९८,७५५ अंशत: पेड अप इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले ज्याचे दर्शनी मूल्य रु. १० आहे. राइट्स इस्यूच्या अनुषंगाने, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भारतीय लेखा मानक ३३ प्रति शेअर कमाई नुसार मागील वर्ष / कालावधीच्या अनुषंगाने प्रति शेअर कमा (ईपीएस) समायोजित केली गेली आहे. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

पूर्वांक पुरोहित - व्यवस्थापकीय संचालक आणि सिईओ

दि बॉम्बे बर्मा टेडिंग कॉर्पोरेशन, लिमिटेडकरित

(प्रति शेअर डेटा वगळता रु. कोटीमध्ये

(148.27)

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मुरली मनोहर पुरोहि

जाहीर सूचना सर्व संबंधित यांना यादारे सचित करण्यात येते की. माझे अशील **श्री. चिराग महेष ओझा** याच्या सूचनेवरून त्यांचे वडी दिवंगन महेष गणेदागम ओद्या हे गाळा क ७वी २ ग मजल गेरीश इंडस्ट्रीयल इस्टेट, भाजी मार्केट लेन, बी. पी. रोड भाईंदर (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०५ (सदर मालमत्ता) र

कंपनी व कृष्णा कुमार एन. परवाल यांच्याकडून करा दि. २१.०५.१९८० अंतर्गत खोटी केला होता. सदर मूळ करार दि. २१.०५.१९८० मे. आदर्श कन्स्ट्रक्शन कंपनी क कृष्णा कुमार एन. परवाल व श्री. अचलदाम जैन यांचे करार गहाळ/ हरवले आहेत व माझे अशील यांनी गहाळ तक्रार

सदर **श्री. अचलदास जैन** यांनी सदर गाळा **मे. आदर्श कन्स्टक्श**

ालमत्तेचे कायदेशीर संयुक्त मालक आहेत.

दि. २२.०७.२०२४ रोजी दाखल केले होते व अहवाल धारक क. २२८६२/२०२४ दि. २२.०७.२०२४ नवघर पोलीस स्टेश-येथे टाखल केले मे. महेष होईसरी यांनी त्यांचे भागीदार **दिवंगत महेष गणेशरा**ग **ओझा व श्रीम. हंसाबेन** यांनी सदर

श्री. अचलदास फौझमाल जैन यांच्याकडून विक्री करा दि. ३१.१२.१९९१ अंतर्गत खरेदी केले. सदर भागीदारी करार दि. ०१.०४.१९८९ अंतर्गत दिवंग श्री. महेष गणेशराम ओझा व दिवंगत श्रीम. हंसाबेन यांच्या दरम्यान अंमलात आणले होते व सदर डिसॉल्युशन

करार दि. ०१.०४.१९९५ अंतर्गत केले. प्रदर मालमत्ता **श्री. महेष ओझा** हे मालक आहेत दिवंगत महेष गणेशराम ओझा यांचा मृत्यू दि. ३१.१२.२०१६ रोजी झाला होता व त्यांची पत्नी श्रीम. सुलोचना महेष ओझा

(विधवा) व मुलगा श्री. चिराग महेष ओझा (मुलगा) श्रीम. चरमी धवल दवे (विवाहित मुलगी) हे केवळ कायदेशी ारस व प्रतिनिधि आहेत व **दिवंगत महेष गणेशराम ओझा** यां कोणीही कायदेशीर वारस नाही आहेत. तर कोणाही व्यक्तीस सदर गाळा संबंधात कोणत्याही कायदेश वारस व/वा हरवलेले मुळ दस्तावेज यांच्या संबंधात कोणतेही दावे

हक वा अधिकार, आक्षेप काही असल्यास त्यांनी मला संपर प्राधावा वा संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी ारखोपासून **०७ दिवसांच्या** कालावधीच्या आत मला सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा हक नसल्याचे गृहित धरले जाईल व सट दावे अधित्यागीत मानले जातील

दि. २३.०७.२०२४ मनिष वी. के. शुक्ल वकील उच न्यायालय, मुंबई ता : बी-११, वर्टेक्स विकास बिल्डीग, अंधेरी पोलीस स्टेश पुढे, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९.

Notice is hereby given that My Clients, 1)MR. MUSTAOUE AHMED PATEL 2)MR. SHIRAJ AHMED

PATEL 4)MR. MUBARAK AHMED PATEL 5)MRS. MUNSHI HAFIZA YASIN 6MR. ASIF AHMED PATEL respect of FLAT NO.108/C-WING ON THE FIRST FLOOR OF BUILDING MADHUVAN PARK KNOWN AS MADHUVAN PARK "B & C" CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, situated at MADHUVAN COMPLEX, N.H. SCHOOL ROAD, MIRA ROAD (EAST), THANE-401107 (here referred to as the "said flat"), In Short LATE MRS. AISHA AHMED PATEI was Originally an Owner of the said flat, who died on 01-02-2019 and leaving behind only Six Legal Heirs namely, 1)MR. MUSTAQUE AHMED PATEL (Son) 2)MR. SHIRAJ AHMED PATEL(Son) 3) MRS. HAJRA IMTIYAZ PATEL(Daughter) 4)MR MUBARAK AHMED PATEL(Son) 5) MRS. MUNSHI HAFIZA YASIN(Daughter) 6)MR. ASIF AHMED PATEL (Son) hence; MR. ASIF AHMED PATEL(Son) has applied for the sole ownership of the said flat and the Other Legal Heirs including 1)MR. MUSTAOUE AHMED PATEL(Son) 2)MR. SHIRAL AHMED PATEL(Son) 3)MRS. HAJRA IMTIYAZ PATEĹ (Daughter) 4)MR. MUBARAK AHMED PATEL(Son) 5)MRS. M U N S H I H A F I Z A YASIN(Daughter) have consented for the same.

Any person or persons or any entity or association etc., having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest in the said flat or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, ease, leave and license, sale or lien charge, trust, easement, license tenancy, injunction, possession. exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within Fifteen Days (15) along with the supporting docum undersigned at Flat No.701/D-Wing, Seventh Floor, SagarDrashti Co-Operative Housing Society Ltd. Classic County, Opp:Old Petrol Pump, Mira-Bhayender Road, Mira Road (East), Dist:Thane 401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned and hence; MR. ASIF AHMED PATEL will be construed as

entertained ADV. NAZNEEN R. MEMON Date: 23-07-2024 Place: Mira Road

the sole owner of the "said flat" and no

other claims, objection will be

एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार? सरकारने दिली महत्वाची माहिती

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, माझे अशील हे जुना सि. क्र. ४७

नवीन सि. क्र. २२, एच. क्र. ३ यांच्यासह कविता (ई टाईप

ताणे येथील ६० फट रोड. भाईंटर पश्चिम. जिल

. गवीन सि. क्र. २१, हिस्सा क्र. २ व जुना सि. क्र

यांच्यासह माझे कार्यालय खालील निर्देशित पत्ता येथे सद

मालमत्ता **श्री. प्रकाश हमीरमल जैन** यांच्याकडून खरेर्द करण्यास इच्छक आहेत व त्यांनी माझे अशील यांना सद ालमत्ता सर्वे अडथळे यांच्यापासून मुक्त असल्याचे सूचित केले व ते सदर परिपूर्ण मालक आहेत. कोणाही व्यक्तीस सदर मालमत्ता संबंधात कोणतेही दावे/ हद्द प्रसल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे

तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत सूचित करावे अन्यथा त्यांग वहार कोणत्याही दाव्यांच्या विना व्यवहार पूर्ण करण्या येतील व सदर काही असल्यास दावे अधित्यागीत मानले प्रसल्याचे मानले जाईल.

अंकिता एस. उपाध्याय व सुनिल सी. दुवे वकील उच न्यायालय, मुंबई मो. क्र. ९१७२९९६४१२

हार्यालय : ३०२/डी, सुमीत समर्थ आर्केड, आरे रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४०० १०४.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की गाव मैाजे पेल्हार, तालुका वसई, जिल्हा

पालघर येथील सर्वे नं.271/2 एक्नुग क्षेत्र 1.11.30 हे.आर.ची.मीटर

आहे असे समजण्यात येऊन व्यवहार पुर्ण केला जाईल याची नेंद्र जिमन मालकाचे वकील कैलास ह. पाटील दिनांक: २३/०७/२०२४ वकील उच्च न्यायालय